

*Deckel, Decke* H. 1026. HALĀJ. 2, 161. तस्मिन् (मृद्गाण्डे) पिधानमृद्धृत्य RĀGA-TAR. 5, 75. स्थाली° MĀK. P. 50, 89. पात्रं सपिधानम् MBh. 4, 446. सपिधानाननः स्वर्णभङ्गाः RĀGA-TAR. 1, 128. मञ्जूषा सुपिधाना MBh. 3, 17182. कलशान् — सतीरुक्त्तपल्लवफालपिधानान् *bedeckt mit* VARĀH. BRH. S. 47, 37. — Vgl. खड्ग°, द्वार°, अर्पिधान.

पिधानक (von पिधान) m. *Decke, Scheide*: खड्ग° *Degenscheide* H. 783.

पिधानवत् (wie eben) adj. *mit einem Deckel versehen*: मृद्गाण्ड RĀGA-TAR. 5, 74.

पिधायक (von 1. धा mit पि = अर्पि) adj. *verdeckend, verhüllend*; davon nom. abstr. °ता f.: अत्रलोकयितृनयनपथ° VEDĀNTAS. (Allah.) No. 36.

पिनद्धक adj. f. °नद्धिका demin. von पिनद्ध (s. u. नक्तू mit अर्पि), aus Rücksichten für das Versmaass statt dieses gebraucht: एकशङ्खास्तथा नार्यो गवेधुकपिनद्धिका: HARIV. 11164.

पिनस m. = पीनस COLLEBR. und LOIS. zu AK. 2, 6, 2.

पिनाक (पिनाक UNĀDIS. 4, 15) m. n. gaṇa अर्धर्चादि zu P. 2, 4, 31. SIDDH. K. 249, a, 1. 1) *Stab, Stock* NAIGH. 3, 29. NIK. 3, 21. पिनाकं विधदा गच्छि VS. 16, 51. विपूयेत्य कृत्तती पिनाकमिव विधती AV. 1, 27, 2. पिनाककृत्त TS. 1, 8, 2, wofür पिनाकावस VS. 3, 61, welches MAHIDH. durch den *Bogen (Bogenschaft)* *verhüllend* erklärt. (नागा वभूवुः सप्तपुरुषाः) द्वावङ्कुशधरौ तत्र द्वावुत्तमधनुर्धरौ । द्वौ वरासिधरौ रात्रनेकः शक्तिपिनाकधृक् ॥ MBh. 5, 5259. In der Regel bezeichnet das Wort in der späteren Literatur die *Keule* und auch den *Bogen* Rudra-Civa's (auch in den oben angeführten Stellen der VS. und TS. ist das पिनाक in Rudra's Hand). ÇĀTAR. in Ind. St. 2, 46, N. 2. (गदाम्) पिनाकमिव रुद्रस्य क्रुद्धस्याभिघ्नतः पन्नू MBh. 6, 2797 (= HARIV. 13446). 13, 6386. 6396. प्रूलं धनुः पिनाकं वामार्धे वा गिरिसुतार्धम् VARĀH. BRH. S. 58, 43. रुद्रायुधसवर्णाभं धनुस्तस्य मकृतमनः । पिनाकमिति विख्यातमभवत्पन्नगो मकृन् ॥ MBh. 13, 849. Civa erhält die Beiwörter: °धृक् 6388. 1, 7331. 4, 779. 14, 2299. Aś. 3, 5. °भृत् H. 199. °गोसृत् MBh. 3, 1628. °पाणि H. 199, Sch. KUMĀRAS. 3, 10. Çiv. Nach den Lexicographen ist पिनाक m. n. = प्रूल (AK. 3, 4, 2, 14), = शंकरस्य प्रूलम् BHAR. zu AK. ÇKDR. = त्रिप्रूल H. an. 3, 65. MED. k. 119. Civa's *Bogen* (AK. 1, 1, 4, 30. 3, 4, 4, 14. H. 201. H. an. MED. HALĀJ. 1, 14). — 2) m. n. *Staubregen, herabfallender Staub* H. an. MED. — 3) m. N. pr. eines Mannes PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 59, 25. 26. — 4) f. ई° ein best. *Streichinstrument* ÇĀBDAŚ. im ÇKDR. — Vgl. पैनाक.

पिनाकि eine aus metrischen Rücksichten gebrauchte Nebenform von पिनाकिन्; nur im acc. पिनाकिम् von Çiva MBh. 2, 1642. 3, 8836.

पिनाकिन् 1) adj. *mit einem Pināka bewaffnet*: कुरुयोधवराः MBh. 6, 684. — 2) m. a) Bein. Rudra-Civa's AK. 1, 1, 2, 27. HALĀJ. 1, 12. VJUTP. 107. MBh. 13, 6806. HARIV. 1967 (पिपाा° gedr.). R. GOBR. 2, 105, 28 (= 96, 29 SCHL., wo पिनीकी ein Druckfehler ist). 3, 30, 36. ÇĀK. 6. KATHĀS. 50, 182. पिनाकिदिम् VARĀH. BRH. S. 27, c, 10. — b) N. eines der 11 Rudra MBh. 1, 2566. 4826. 12, 7586. 13, 7090. HARIV. 11531. 14169. MIT. 142, 7. — 3) f. पिनाकिनि N. zweier Flüsse LIA. 1, 164. fg. MACR. Coll. 1, 76.

पिन्यास n. *Asa foetida* ĠĀTĀDH. im ÇKDR. — Vgl. पियायाक.

पिन्व्. पिन्वति DĀITUP. 18, 79 (सेचने, v. l. सेचने): पिपिन्व्युत्: verwandt mit पी, प्या. act. *schwellen — strotzen — überlaufen — reichlich machen*; med. *schwellen, strotzen, überströmen*; auch in der Bed. des act. gebraucht. अर्पिन्वन्नद्यः RV. 1, 62, 6. भूमिं पिन्वति पर्यसा 64, 5. 6. यामिर्धेनुमस्वर्ं पिन्वद्यः 112, 3. 4, 19, 7. 42, 4. उत्सम् 5, 54, 8. इषः 6, 39, 5. 63, 8. ऊर्जम् 70, 6. 7, 3, 8. 9, 74, 5. ब्रह्मानः सूर्यमपिन्वो अर्कः 97, 31. 10, 72, 7. ऊर्जं च तत्र समृतिं च पिन्वत AV. 6, 22, 2. यामी रसां नोर्दसादः पिपिन्वद्युः RV. 1, 112, 12. — पिन्वतं धियः 131, 6. 7, 82, 3. VS. 11, 29. 12, 10. पिन्व गा जिन्वार्ततः ĀÇV. ÇĀ. 1, 7. act. *nachlässig für med. gebraucht* ÇĀT. BR. 14, 2, 28. — med.: यः कुन्तिः सौमपातमः समुद्र इव पिन्वति RV. 1, 8, 7. सिन्धवः 6, 52, 4. दानुरस्मा उपरा पिन्वते दिवः 1, 54, 7. वृष्टिः 5, 63, 1. तस्मा इयं दन्तिणा पिन्वते सर्दा 1, 123, 5. धेनुर्न शिष्ये स्वसरेषु पिन्वते 2, 34, 8. 3, 33, 4. स्वः 5, 83, 4. मधोर्धारा 9, 75, 4. VALĀKH. 2, 2. इळा 9, 36, 5. TS. 1, 6, 2, 3. वैश्वानरः AV. 18, 4, 35. ÇĀT. BR. 7, 4, 1, 9. 14, 2, 27. आण्डाभ्यां वृषा पिन्वते 3, 1, 22. med. mit act. Bed.: इपमूर्त्तं च पिन्वस इन्द्राय मत्सरित्तमः RV. 9, 63, 2. फेय्या माता मधुमत्पिन्वति पर्यः 10, 63, 3. 1, 181, 8. स्थालीर्मधु पिन्वमानाः VS. 19, 86. 29, 1. ÇĀT. BR. 4, 5, 7, 5. ĀÇV. GRH. 2, 4. KAUC. 62. — caus. so v. a. das act. des einfachen Stammes ÇĀT. BR. 4, 5, 7, 4. पिन्वने पिन्वपति 14, 2, 1, 11.

— प्र act. med. so v. a. der einfache Stammः प्र पिन्वत् वृहो अश्वस्य धाराः RV. 5, 83, 6. प्र णाः पिन्व विद्युदधेव रोदसी 9, 76, 3. प्र कृत्ताय रूपादपिन्वतोर्धः 10, 34, 11. 3, 33, 12. प्र मोर्धरः स्वधया पिन्वते पद्म् 9, 68, 4. गिरिरेव प्र रसां अस्य पिन्विरे दत्राणि पुरुभाजसः VALĀKH. 1, 2.

पिन्व (von पिन्व्) adj. *schwellen — fließen machend*; s. दानु°.

पिन्वन (wie eben) n. ein best. im Cultus übliches Gefäss ÇĀT. BR. 14, 1, 2, 17. fgg. 2, 1, 11. 3, 2, 22. KĪTJ. ÇĀ. 26, 1, 20. 2, 10. 5, 5. 7, 25.

पिन्वत्यपीय adj. ऋच्. Bez. des mit पिन्वत्यपो beginnenden Verses (RV. 1, 64, 6) ÇĀKH. BR. 13, 3. 27, 2.

पिपन्त् nom. ag. vom desid. von 1. पच् VOP. 3, 151.

पिपठिस् nom. ag. vom desid. von पठ् VOP. 3, 151.

पिपतिषत् (partic. praes. vom desid. von 1. पत्) 1) adj. *zu fliegen — zu fallen im Begriff stehend*. — 2) m. *Vogel* H. an. 2, 177. fg. MED. t. 232. — Vgl. पितसत्, पिपतिषु.

पिपतिषु (vom desid. von 1. पत्) 1) adj. *zu fallen im Begriff stehend* MBh. 3, 15471. — 2) m. *Vogel* RĀGĀN. im ÇKDR. — Vgl. पितसत्, पिपतिषत्.

पिपाठक m. N. pr. eines Berges MĀK. P. 58, 7.

पिपासत् (partic. praes. vom desid. von 1. पा) adj. *durstig* ÇĀK. 72.

पिपासौ (vom desid. von 1. पा) f. *Durst* AK. 2, 9, 55. H. 394. HALĀJ. 2, 208. VJUTP. 58. AIT. BR. 2, 19. ÇĀT. BR. 10, 2, 19. 12, 2, 12. अशनायापिपासे du. 14, 6, 4, 1. AIT. UP. 2, 1. तुत्° GOBR. 4, 9, 9. HIP. 1, 4. SUND. 1. 8. N. 10, 4. 15, 10. SUÇR. 1, 4, 11. 34, 17. 121, 7. VARĀH. BRH. S. 52, 90. — Vgl. अपिपास.

पिपासावत् (von पिपासा) adj. *durstig* VEDĀNTAS. (Allah.) No. 84.

पिपासितं adj. *zu trinken verlangend, durstig* H. 393, Sch. HALĀJ. 2, 207. VJUTP. 170. SĪV. 5, 36. DAÇ. 1, 38. Nach gaṇa तारकादि zu P. 5, 2, 36 von पिपासा; wir haben es oben (wo noch andere Stellen beigebracht worden sind) als partic. vom desid. von 1. पा aufgefasst. In तु-